

शुल्कांचे परिशिष्ट - Niyo इक्विटास बचत खाते
(०१ जून, २०२५ पासून प्रभावी)



	Niyo इक्विटास पूर्ण KYC खाते (बायोमेट्रिक / व्हिडिओ KYC)
सरासरी मासिक शिल्लक (एएमबी)	
सरासरी मासिक शिल्लक	शून्य
एएमबी नॉन मॉटेनन्स शुल्क	लागू नाही
कोटुबिक खात्यांसह किंवा व्यवसायासह युपिंग करणे	
चालू खाते युपिंग करणे	समान किंवा जास्त मूल्याच्या चालू खात्यात युपिंग केले जाऊ शकते
बचत खाते युपिंग करणे	जास्त मूल्याच्या बचत खात्यात युपिंग केले जाऊ शकते
चेक बुक (२५ पानांचे PAP चेक बुक) मर्यादा	प्रति त्रैमासिक १ चेकबुक मोफत (फक्त जर स्वाक्ष-या बँकेत अपडेट केल्या असतील तर)
मोफत मर्यादेपलिकडचे शुल्क	प्रति पान २ रु.
संकलने	
स्थानिक चेक क्लिअरिंग	मोफत
बँक लोकेशनवर बाहेरगावच्या चेकचे संकलन शुल्क	५००० रु. पर्यंत २५/- रु. शुल्क, ५००० पेक्षा जास्त आणि १०००० रु. समाविष्ट करून, १०००० रु. पर्यंत ५०/- रु.शुल्क, १०००० रु. पेक्षा जास्त आणि १००००० रु. समाविष्ट करून, १००००० रु. पर्यंत १००/- रु. शुल्क, १००००० रु. पेक्षा जास्तवर १५०/-रु. शुल्क.
RTGS इनवर्ड / NEFT इनवर्ड / IMPS इनवर्ड	मोफत
फॉरिन इनवर्ड रेमिटन्स	मोफत
पेमेंट्स	
शाखेच्या ठिकाणी डिमांड ड्राफ्ट आणि पेऑर्डर (फक्त जर बँकेत स्वाक्ष-या अपडेट केल्या असतील तर)	दरमहा ३ DD पर्यंत मोफत (फक्त जर बँकेत स्वाक्ष-या अपडेट केल्या असतील तर)
मोफत मर्यादेपलिकडचे शुल्क (फक्त जर बँकेत स्वाक्ष-या अपडेट केल्या असतील तर)	प्रति DD ५० रु.
नॉन ब्रांच लोकेशनवर डिमांड ड्राफ्ट (फक्त जर बँकेत स्वाक्ष-या अपडेट केल्या असतील तर)	प्रति DD १०० रु.
PAP चेक पेमेंट	मोफत
शाखेमध्ये RTGS आणि NEFT आउटवर्ड (मोफत ऑनलाइन) (फक्त जर बँकेत स्वाक्ष-या अपडेट केल्या असतील तर)	NEFT: १००००/- रु. पर्यंत २.२५ रु., १०००१ रु. पासून ते १००००० रु. पर्यंत: ४.५ रु., १००००० रु. पासून ते २०००००० रु. पर्यंत: १४.५ रु., २०००००० रु. पेक्षा जास्त: २४.५ रु. RTGS: २००००० रु. पासून ते ५००००० रु. पर्यंत: २० रु., ५००००० रु. पेक्षा जास्त: ४० रु.
IMPS आउटवर्ड (दैनंदिन मर्यादा ५,००,०००/- रु.)	५०००० रु. पर्यंत: २.५/- रु., ५००००० रु.-१ लाख रु.: ५/-रु., १ लाख रु. पेक्षा जास्त: ७.५/-रु.
रोख शुल्क	
होम लोकेशनवर रोख जमा मर्यादा (एटीएम आणि शाखांसह)	दरमहा १००००० रु. पर्यंत मोफत.
नॉन होम लोकेशनवर रोख जमा मर्यादा (एटीएम आणि शाखांसह)	कोणतीही मोफत मर्यादा नाही
मोफत मर्यादेपलिकडचे शुल्क (होम ब्रांच आणि नॉन-होम ब्रांच)	रु. ५/१०००
होम लोकेशनवर रोख पैसे काढणे (फक्त स्वाक्षरी बँकेत अपडेट केली असल्यास)	मोफत
नॉन होम लोकेशनवर रोख पैसे काढणे (फक्त स्वाक्षरी बँकेत अपडेट केली असल्यास)	रु. ४/१०००
इक्विटास बँकेच्या सर्व एटीएममध्ये डेबिट कार्ड व्यवहार (आर्थिक आणि आर्थिक नसलेले व्यवहार समाविष्ट)	मोफत अमर्यादित
मेट्रो स्थानावरील इतर बँकांच्या एटीएममध्ये डेबिट कार्डने केलेले व्यवहार (आर्थिक आणि आर्थिक नसलेले व्यवहार समाविष्ट)	३ व्यवहार
नॉन मेट्रो स्थानावरील इतर बँकांच्या एटीएममध्ये डेबिट कार्डने केलेले व्यवहार (आर्थिक आणि आर्थिक नसलेले व्यवहार समाविष्ट)	५ व्यवहार
नॉन इक्विटास एटीएम वापर - पुरेशी रक्कम नसल्यामुळे रोख रक्कम काढण्यास नकार	प्रति व्यवहार १० रु.
मोफत मर्यादेपलिकडच्या आर्थिक व्यवहारांवरचे शुल्क	प्रति व्यवहार २३ रु.
मोफत मर्यादेपलिकडच्या आर्थिक नसलेल्या व्यवहारांवरचे शुल्क	प्रति व्यवहार १२ रु.
भारताबाहेर रोख पैसे काढणे (फक्त आंतरराष्ट्रीय कार्डसाठी)	प्रति व्यवहार ४९९ रु. (लागू करांसह)
भारताबाहेरील शिल्लक चौकशी (फक्त आंतरराष्ट्रीय कार्डसाठी)	प्रति व्यवहार २५ रु.
इतर शुल्क	
व्हिसा व्हर्चुअल डेबिट कार्ड (फक्त ईकॉम व्यवहारांसाठी)	लागू नाही
व्हिसा प्लॅटिनम डेबिट कार्ड (वितरण शुल्क (प्रभावी दिनांक १ ऑगस्ट २०२२) आणि पुनर्वितरण (प्रभावी दिनांक ८ जानेवारी २०२३))	२५० रु.
डेबिट कार्ड AMC (वार्षिक देखभाल शुल्क)	२५० रु.
कार्ड व्यवहार स्लिपच्या पुनर्प्रीन्तीचे शुल्क (पुकीच्या दाव्यांसाठी)	प्रति स्लिप २५० रु.
स्टॉप पेमेंट एकल चेक (ऑनलाइन मोफत)	प्रति चेक रु. १००
स्टॉप पेमेंट सिरीज (ऑनलाइन मोफत)	२५ चेकच्या सिरीजसाठी १५० रु.
आर्थिक कारणांसाठी आउटवर्ड चेक रिटर्न शुल्क	२ चेकपर्यंत ५०० रु., ३-या चेकपासून पुढे ७५०/-
आर्थिक कारणांसाठी आउटवर्ड चेक रिटर्न शुल्क	प्रति चेक ७५ रु.
स्टँडिंग इन्स्ट्रक्शन सेट अप / दुरुस्ती (RD/ SIP / बिल पेमेंटसाठी मोफत)	प्रति घटना २५ रु.
स्टँडिंग इन्स्ट्रक्शन अपयश (रिटर्न)	प्रति रिटर्न १५० रु.
ECS / आर्थिक कारणांमुळे NACH रिटर्न	प्रति रिटर्न २०० रु.
एसएमएस अलर्ट (डेबिट आणि क्रेडिट व्यवहार)	दरमहा १० मोफत एसएमएस. त्यानंतर, प्रति एसएमएस ३० पैसे.
परकीय चलन मार्के-अप	३.५%

शुल्कांचे परिशिष्ट - Niyo इक्विटास बचत खाते
(०१ जून, २०२५ पासून प्रभावी)



	Niyo इक्विटास पूर्ण KYC खाते (बायोमेट्रिक / डिजिटल KYC)
प्रमाणपत्र आणि अहवाल देणे	
मागील वर्षाचे शिल्लक आणि व्याज विवरण (मोफत ऑनलाइन)	प्रति वर्ष १ मोफत, त्यानंतर प्रति स्टेटमेंट ३०० रु.
पासबुक देणे	मोफत (विनंती केल्यास उपलब्ध)
नक्कल पासबुक देणे	५० रु.
स्वाक्षरी सत्यापन प्रमाणपत्र / फोटो साक्षात्कन /पता पुराटीकरण (फक्त जर बँकेत स्वाक्ष-या अपडेट केल्या असतील तर)	प्रति घटना ५० रु.
नक्कल TDS प्रमाणपत्र	१०० रु.
नक्कल खाते विवरण प्रिंट (ऑनलाइन किंवा ईमेलवर मोफत)	२०० रु.
DD / PO रिव्हॅलेशियन / रद्द करणे (फक्त जर बँकेत स्वाक्ष-या अपडेट केल्या असतील तर)	१०० रु.
खाते उघडल्यानंतर १५ दिवसानंतर आणि १ वर्ष पूर्ण होण्यापूर्वी याहकाच्या विनंतीवर खाते बंद केल्यास शुल्क आकारले जाते.	२५० रु.
निष्क्रिय खाते शुल्क	शून्य
शाखेत शिल्लक प्रमाणपत्र (ऑनलाइन मोफत)	२५० रु.
डोअरस्टेप बँकिंग	
चेक पिकअप (कॉलवर)	प्रति घटना ५० रु.
चेक पिकअप बीट (दरमहा)	३०० रु.
रोख पिकअप बीट (दरमहा शुल्क)	
२००००० रु. पर्यंत	३५०० रु.
२००००० रु. ते ५००००० रु. पर्यंत	५००० रु.
५००००० रु. ते १०००००० रु. पर्यंत	१०००० रु.
१०००००० रु. पेक्षा जास्त	शाखेशी संपर्क साधा
कॉलवर रोख पिक अप (प्रति घटना शुल्क)	
२००००० रु. पर्यंत	१५० रु.
२००००० रु. ते ५००००० रु. पर्यंत	३०० रु.
५००००० रु. ते १०००००० रु. पर्यंत	५०० रु.
१०००००० रु. ते २०००००० रु. पर्यंत	८०० रु.
२०००००० रु. पेक्षा जास्त	शाखेशी संपर्क साधा
सव्यवहारांची संख्या	
याहकांनी केलेल्या सर्व व्यवहारांचे यासह एकत्रीकरण :	
रोख / चेक / DSB / DD (ऑनलाइन आणि एटीएम टॅक्स वगळता)	दरमहा ८ व्यवहार मोफत
मोफत मर्यादेपलीकडचे शुल्क	व्यक्तिगत व्यवहार मर्यादा शुल्कापलिकडच्या प्रत्येक व्यवहारासाठी १५ रु.

‘याहकांनी केलेल्या क्लोजरसाठी आणि नियामक कारणांसाठी बँकेने केलेल्या क्लोजरसाठी खाते बंद करण्याचे शुल्क लागू असल्यास कर अतिरिक्त लागू होतील
‘पुरेशी रक्कम नसल्यामुळे रोख रक्कम काढता न येण्याला आर्थिक व्यवहार समजले जाईल
‘३.५% फोरेक्स मार्क-अप फी (अधिक लागू असल्यानुसार कर) आंतरराष्ट्रीय स्थळावर केलेल्या प्रत्येक आंतरराष्ट्रीय व्यवहारावर किंवा भारतात कार्यरत असल्या परंतु परदेशात नोंदणीकृत असलेल्या व्यापा-यांकडे भारतीय चलनामध्ये केलेल्या व्यवहारांवर लागू होईल. हे CASA खात्यांवर दिल्या गेलेल्या सर्व डेबिट कार्डसाठी लागू आहे, केवळ एलिट (मास्टरकार्ड वर्ल्ड) आणि Niyo (विसा प्लॅटिनम) यामधून वगळली आहेत. कृपया याची नोंद घ्यावी की बँकेच्या निर्णयाच्या आधारावर यामध्ये वेळोवेळी बदल होण्याची शक्यता आहे.